



23<sup>rd</sup> March 2022

The Secretary  
Bombay Stock Exchange Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai 400 001

The Secretary,  
The National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, 5th Floor  
Plot No. C/1, G Block  
Bandra-Kurla Complex  
Bandra East  
Mumbai 400 050

**Newspaper Publication - Annual General Meeting through Video Conferencing Facility**

Dear Sirs

Please find enclosed copies of the newspaper publication related to notice of the Annual General Meeting which will be held through video conferencing facility on 26<sup>th</sup> April 2022, published today, in newspapers, Business Standard and Sakal.

**For Sanofi India Limited**

---

**Radhika Shah**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**Membership No: A19308**

**NOTICE**  
I, Anupraba Shivram, Branch Head, Axis Bank, Bandra (W) hereby inform the loss of original POA issued by Axis Bank in my name. Further warning the public at large that any misuse of the said POA with effect from 23.03.2022 shall not be binding on the bank and anybody who is in possession of the POA should return it to the bank.  
Date : 23.03.2022

**PUBLIC NOTICE**  
I Ankita Singh, W/O Narendra Mohan Singh, currently I am residing with my parents in Ranchi. When I was residing in Mumbai after marriage along with my husband during this period I had executed a Notarised Power of Attorney dated 03/07/2010 in favour of my husband Narendra Mohan Singh S/O Sri Kripashankar Singh to deal with all my properties and company related matters on my behalf. Due to certain personal dispute with my husband I have moved back to stay with my parents in Ranchi and have executed a notarised affirmation withdrawing the said power to attorney dated 03/07/2010. That thus now my husband or no third person has any authority to act on my behalf in any of the matters related to any moveable or immovable asset against the said Power of Attorney. That I am making this statement for the awareness of public at large in my own consciousness free from my force or power to avow that any act done now on basis of the said power of attorney dated 03/07/2010 shall be illegal and the concerned parties shall be held liable for such legal proceedings.  
Date: 23.03.2022 Yours faithfully  
Place: Mumbai Sd/-  
Ankita Singh  
Present Address- Hariom Tower, Police station- Lalpur, District- Ranchi, Jharkhand.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the general public that my client's mother Mrs. **Laxmi Gobindram Bellani** was the owner of Flat No. B-75, Sapta Tarang CHSL, Roop Darshan A & B, 207-C, C.D. Barfiwala Road, Juhu Lane, Andheri West, Mumbai-400058. Mrs. Laxmi Gobindram Bellani expired on 05/05/2021, leaving behind my client Mr. Sital Bellani and his siblings viz. Mr. Shanky Bellani, Mr. Sunder Bellani, Mr. Sham Bellani and Mrs. Ridhi Dudeja as her only heirs and legal representatives. Mrs. Laxmi Gobindram Bellani has nominated all her children in respect of the said Flat. If any persons, other than the ones mentioned herein above, has any claim, right, title or interest in the said Flat by way of sale, gift, lien, charge, succession, possession, inheritance, tenancy or beneficial right/interest in any manner whatsoever should intimate the same to the undersigned in writing along with requisite proof of documents within 15 days from the date of publication failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off for all intents and purpose. Sd/-  
Date: 23/03/2022 Manasi Pingle  
Place: Mumbai Advocate and Solicitor  
A-703, Joy Homes, Behind Dena Bank, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai - 400 078. M : 93222 62270.

**MAHAGENCO**  
Maharashtra State Power Generation Co. Ltd.  
**NOTICE-SRM-111**  
Following Tenders are published on <https://eprocurement.mahagenco.in>

Sr. No.	E-Tender No.	Subject	EMD/Estimated Value
1	210MW/CIVIL/T-949/RFX-3000026858	Work of providing and Installation of Green Gym equipments in Vidhut Vihar, Colony, KTPS, Koradi.	Rs.12920/- Rs.942000/-
2	210MW/CIVIL/T-950/RFX-3000026699	Cleaning of stacker reclaim drain and yard at KTPS Koradi.	Rs.27439.37/- Rs.2393937.15/-
3	210MW/CHP/T-951/RFX-3000026390	Annual contract for maintenance of various auxiliaries in CHP Stage-II Old Plant-210 MW.	Rs. 84136.96/- Rs.8063696.79/-
4	660MW/BM/T-952/RFX-3000026855	Work of reconditioning/Refurbishment of H P Pumps of Coal Mill MVM 32R of Unit 8, 9 and 10 of 660 MW Units of KTPS, Koradi.	Rs.18562.40/- Rs.1506240/-
5	660MW/BM/T-953/RFX-3000026908	Work of replacement of complete Baskets of rotary Air Preheaters of Unit- 9, 660MW during Overhaul at KTPS, Koradi.	Rs.33120/- Rs. 2962000
6	660MW/AHP/T-954/RFX-3000026914	Work of provision for dosing of Ammonia gas to ESP inlet duct by providing various sizes of S.S. Piping and Spray nozzles for reduction in Stack emission at Ash Handling Plant, KTPS, 3x660MW Units.	Rs. 41366 /- Rs.3786600.00/-
7	210MW/BM/T-955/RFX-3000026924	One Year Maintenance Contract for Coal Mills and Coal Feeders of Coal Mill XRP-803 at Stage-II, KTPS, Koradi.	Rs.103394.17 /- Rs.9989418.01/-

VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TENDERING.  
FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. <https://eprocurement.mahagenco.in>  
FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS, KORADI, NAGPUR.  
MOBILE NO.: +91-8411957697, E-MAIL ID: [eepurchasekoradi@mahagenco.in](mailto:eepurchasekoradi@mahagenco.in)  
-----Sd/-----  
CHIEF ENGINEER (O&M)  
MAHAGENCO, KTPS, KORADI.

**Fullerton Grihashakti**  
Corporate Off.: Flr. 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai - 400 076  
Regd. Off.: Megh Towers, Flr. 3, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai - 600 095

**FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED**  
**SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**  
E-AUCTION SALE NOTICE OF 15 DAYS FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.  
Notice is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below listed immovable properties ("Secured Assets") mortgaged/charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorised Officer of Fullerton India Home Finance Company Limited ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till date of realization, due to Fullerton India Home Finance Company Limited/Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below. The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of EMD deposit is also mentioned herein below:  
1) Date & Time of E-Auction : 26.04.2022 at 11.00 AM to 01.00 PM (with unlimited extensions of 5 minute each)  
2) Last Date & Time of Submission of Request Letter of Participant/KYC Documents/Proof of EMD, etc.: 25.04.2022

Sl. No.	Name of the Borrower(s)/ Guarantor(s) Loan Account Number	Demand Notice Date & Amount	Description of the Secured Asset
01	LAN : 604907510340475 (1) BHUPENDRA SUPADU PATIL, S/o - SUPADU UTTAM PATIL (2) KAMLABAI SUPADU PATIL, D/W/o SITARAM BHIL PATIL (3) RAJE MASALA (4) SAI MOBILE REPAIRING SHOPEE. Add. 1 : P NO 1, SAMBAHJI NAGAR, NR ENGLISH SCHOOL, PACHORA, MAHARASHTRA-424201, Add. 2 : PLOT NO 1, SURVEY NO 76/2/A/3, CITY SURVEY NO. 319/A/3 SITUATED AT PACHORA, TALUKA PACHORA, DIST. JALGAON-424201 Add. 3 : GAT NO 276/2/A/3/1, V P ROAD, SAMBAHJI NAGAR, TAL PACHORA, MAHARASHTRA-424201 Add.4: NEAR JAGRUTI SHALA, SAMBAHJI NAGAR TAL PACHORA, MAHARASHTRA-424201	Date: 05.04.2021 Rs. 34,22,003.2 (Rupees thirty four lakh twenty two thousand three and paise twenty only)	PLOT PORTION ADMEASURING 166.00 SQ. MTRS OF PLOT NO 1 ADMEASURING 231.00 SQ. MTRS. IN PACHORA SURVEY NO. 76/2/A/3 NOW WITHIN THE LIMITS OF PACHORA CITY SURVEY HAVING CITY SURVEY NO 319/A/3 SITUATED AT PACHORA MUNICIPAL COUNCIL, WITHIN THE LIMITS OF SUB-REGISTRATION OFFICE PACHORA SAMBAHJI NAGAR, PACHORA TALUKA PACHORA DIST JALGAON 424201.
02	LAN : 604907510489172 (1) Mr. MUKUND PRATAP LOHAR, S/o PRATAP RAMDAS LOHAR (2) Mr. LOKESH MUKUND GOHIL. Add. 1 : GAT N 81/B/1, SHIVNESHVAR DEVRAM NAGAR, KAMAL PARK NIMKHEDI, SHIVAR, JALGAON, MAHARASHTRA 425001. Add. 2 : P. NO. 38 + 43/4, G. NO. 81/B/1, DEVVRAM NAGAR, KAMLA PARK, OLD DHULE ROAD, NIMKHEDI SHIVAR, JALGAON-425001	Date: 07.04.2021 Rs. 16,27,114.46 (Rupees sixteen lakh twenty seven thousand one hundred fourteen and paise forty six only)	HOUSE ADMEASURING 194.34 SQ. MTRS. CONSTRUCTED IN NORTHERN SIDE PLOT PORTION ADMEASURING 62.54 SQ. MTS. OF PLOT NO. 38+43/4 ADMEASURING 198.00 SQ.MTS. OUT OF THE PLOTS LAID OUT IN GAT. NO. 81/B/1 SITUATED AT NIMKHEDI KHURD SHIVAR TAL & DIST. JALGAON, WITHIN THE LIMITS OF JALGAON CITY MUNICIPAL CORP

Reserve Price : Rs. 33,00,000/- (Rupees thirty three lakh only) Earnest Money Deposit : Rs. 3,30,000/- (Rupees three lakh thirty thousand only) Bid Incremental Value : Rs. 33,000/- (Rupees thirty three thousand only)  
1) Date & Time of E-Auction : 25.04.2022 at 11.00 AM to 01.00 PM (with unlimited extensions of 5 minute each)  
2) Last Date & Time of Submission of Request Letter of Participant/KYC Documents/Proof of EMD, etc.: 23.04.2022

For details terms and conditions of the sale, please refer to the link provided in Fullerton India Home Finance Company Limited/Secured Creditor's website i.e. [www.grihashakti.com](http://www.grihashakti.com). The Intending Bidders can also contact Mr. Ashok Manda, on his Mob. No. 9892294841, E-mail : [ashok.manda@grihashakti.com](mailto:ashok.manda@grihashakti.com)  
Place: Jalgaon Authorised Officer  
Date: 23.03.2022 FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

**PUBLIC NOTICE**  
The General Public is hereby given on behalf of my Clients Mrs. DR. ANUPRITA RAKESH DUGGAL, Patner of M/s. DATTATREYA NURSING HOME, Office Address at Tejbahadur Singh Chawl, Vivekanand Nagar, Datta Mandir Road, Vakola, bridge, Santacruz (East), Mumbai - 400 055, enter in the Deed of Partnership on dated 04/Oct/2000 and has been revoked and retired from the Partnership Firm on 19/03/2022 and separated from Mrs. Dattatreya Nursing Home in all circumstances to my client i.e. Mrs. Dr. Anuprita Rakesh Duggal now intending to comply adjudication in respect of Deed of Partnership dated 4/Oct/2000 and any person having any loan repayment, debt, arrears in salary, arrears of any money related with furniture and fixture, on any advance payment issued against firm stock overhead payment or otherwise howsoever are hereby required to make the same known to undersigned with documentary proof at my office, Tejbahadur Singh Chawl, Vivekanand Nagar, Datta Mandir Road, Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai - 400 055, Mobile No. 9029786573 within 15 days from the date of hereby failing which the said procedure will be completed of Dissolution of Partnership Deed without any reference for such and any person having any loan repayment, debt, arrears in salary, arrears of any money related with furniture, and fixture, or any advance payment issued against firm stock overhead payment or otherwise and the same if any shall be considered as waived, please do note the same. Sd/-  
Adv. Amol G. Shinde  
Shop No.124A, First Floor, Ajanta Square Mall, Market Lane, Borivali (West), Mumbai- 400092. Mob: 7303976011 / 9321020537  
Date: 23/03/2022 Place: Mumbai

**COOCH BEHAR PANCHANAN BARMA UNIVERSITY**  
PANCHANAN NAGAR, VIVEKANANDA STREET, COOCH BEHAR - 736101, WEST BENGAL, INDIA  
**E-TENDER NOTICE**  
Tender Reference No.: F69.V2/REG/0004-22 (3<sup>rd</sup> Call)  
Date: 21.03.2022  
Nature of Work : End to End Confidential Examination Management Services for UG (CBCS), PG, M.Phil., Ph.D. Course Work, Advance Diploma, Diploma and Certificate programs under regular modes along with UG programs under 1+1+1 systems.  
For details, please visit: <http://wbttenders.gov.in> or <https://cbpbu.ac.in/tender-notice.php>  
Sd/-  
Registrar

**sanofi**  
SANOFI INDIA LIMITED  
Registered Office: Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400 072  
Tel.: +91(22) 2803 2000 Fax: +91(22) 2803 2939  
Corporate Identity Number: L24239MH1956PLC009794  
Website: [www.sanofiindia.com](http://www.sanofiindia.com) Email: [igr.sil@sanofi.com](mailto:igr.sil@sanofi.com)

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021 and 21/2021 dated 8<sup>th</sup> April 2020, 13<sup>th</sup> April 2020, 5<sup>th</sup> May 2020, 13<sup>th</sup> January 2021, 8<sup>th</sup> December 2021 and 14<sup>th</sup> December 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs the 66<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the members of Sanofi India Limited will be held on Tuesday, 26<sup>th</sup> April 2022 at 3.00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") facility without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

Pursuant to the General Circulars as mentioned above, the Notice for 66th AGM and Annual Report will be released on or before 2<sup>nd</sup> April 2022 by sending emails to the members who have registered their email IDs with the Company / Depositories for receiving the communications on email. For those members who have not registered their email ID, hard copy of the Notice of the 66<sup>th</sup> AGM and Annual Reports for the year 2021 will be sent at the registered address in the permitted mode. The Annual Report will also be available on the website of the Company - [www.sanofiindia.com](http://www.sanofiindia.com) and on the stock exchange websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and process as mentioned in the Notice of the AGM and vote on the e-voting system after obtaining the credentials for the purpose of e-voting by writing to [evoting.investors@linkintime.co.in](mailto:evoting.investors@linkintime.co.in). The credentials will be provided to the members after verification of all details.

The Company will pay the final dividend as well as the one-time special dividend as recommended by the Board at its meeting held on 23<sup>rd</sup> February 2022 to those shareholders whose name appear on the Company's Register of Members on 15<sup>th</sup> April 2022 and those whose names appear as Beneficial Owners as at the close of the business hours on 15<sup>th</sup> April 2022 as per the details to be furnished by the Depositories, viz. National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services Limited (CDSL).

Members holding shares in electronic form are advised to keep the bank details updated with the respective Depositories, viz. NSDL and CDSL. Member holding shares in certificate form are requested to update bank details with the Company's Registrar and Transfer Agents, Link Intime India Pvt.Ltd.

SANOFI INDIA LIMITED  
RADHIKA SHAH  
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER  
Place: Mumbai  
Date: 22<sup>nd</sup> March 2022

**NOTICE**  
**NOTICE TO THE UNIT HOLDERS OF SBI TAX ADVANTAGE FUND – SERIES - II**  
Unit holders are requested to note that, in terms of the Scheme Information Document, SBI Tax Advantage Fund-Series- II (the Scheme) will mature on Monday, **March 28, 2022**.  
For SBI Funds Management Limited  
Sd/-  
Vinay M. Tonse  
Managing Director & CEO  
Place: Mumbai  
Date: March 22, 2022.  
Asset Management Company: SBI Funds Management Limited (A Joint Venture between SBI & AMULINDI) (CIN: U65990MH1992PLC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9<sup>th</sup> Floor, Crescenzo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: 91-22-61793000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: [partnerforlife@sbfm.com](mailto:partnerforlife@sbfm.com) • [www.sbfm.com](http://www.sbfm.com)  
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.  
SBIFM/2022/MAR/08

**NOTICE**

**DSP MUTUAL FUND**  
**NOTICE** is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ("Fund") has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date: March 28, 2022

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)*	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value ('NAV') as on March 21, 2022 (₹ per unit)
DSP Equity Savings Fund	Regular	IDCW	0.770000	10	12.830
DSP Equity Savings Fund	Direct	IDCW	0.770000	10	13.599
DSP Equity Savings Fund	Regular	Quarterly IDCW	0.190000	10	12.725
DSP Equity Savings Fund	Direct	Quarterly IDCW	0.190000	10	14.871
DSP Equity and Bond Fund	Regular	IDCW	0.200000	10	25.531
DSP Equity and Bond Fund	Direct	IDCW	0.200000	10	51.547
DSP Government Securities Fund	Regular	IDCW	0.050100	10	12.2771
DSP Government Securities Fund	Direct	IDCW	0.082000	10	12.4059
DSP Savings Fund	Regular	IDCW	0.194100	10	12.2287
DSP Savings Fund	Direct	IDCW	0.208500	10	12.2691
DSP Regular Savings Fund	Regular	Quarterly IDCW	0.234330	10	11.7165
DSP Regular Savings Fund	Direct	Quarterly IDCW	0.234330	10	13.3264
DSP Short Term Fund	Regular	IDCW	0.435600	10	12.3167
DSP Short Term Fund	Direct	IDCW	0.508600	10	12.3359
DSP Bond Fund	Regular	IDCW	0.453100	10	11.6661
DSP Bond Fund	Direct	IDCW	0.499700	10	11.8140
DSP Ultra Short Fund	Regular	IDCW	8.466100	1000	1099.6982
DSP Ultra Short Fund	Direct	IDCW	10.277100	1000	1109.9243
DSP Credit Risk Fund	Regular	IDCW	0.274400	10	11.6914
DSP Credit Risk Fund	Regular	Quarterly IDCW	0.050800	10	10.8446
DSP Credit Risk Fund	Direct	IDCW	0.374200	10	11.8286
DSP Credit Risk Fund	Direct	Quarterly IDCW	0.072900	10	10.9503
DSP Banking & PSU Debt Fund	Regular	IDCW	0.456600	10	10.6166
DSP Banking & PSU Debt Fund	Regular	Quarterly IDCW	0.079600	10	10.2396
DSP Banking & PSU Debt Fund	Direct	IDCW	0.483600	10	10.6436
DSP Banking & PSU Debt Fund	Direct	Quarterly IDCW	0.086200	10	10.2462
DSP 10 Y G-Sec Fund	Regular	IDCW	0.082900	10	10.3829
DSP 10 Y G-Sec Fund	Direct	IDCW	0.106200	10	10.5216
DSP Low Duration Fund	Regular	Quarterly IDCW	0.091700	10	10.6387
DSP Low Duration Fund	Direct	Quarterly IDCW	0.098700	10	10.6662
DSP Strategic Bond Fund	Regular	IDCW	48.862400	1000	1269.9019
DSP Corporate Bond Fund	Direct	IDCW	0.413000	10	11.5000
DSP Corporate Bond Fund	Direct	Quarterly IDCW	0.088500	10	11.1720
DSP Corporate Bond Fund	Regular	IDCW	0.384100	10	11.4533
DSP Corporate Bond Fund	Regular	Quarterly IDCW	0.077700	10	10.5379

\* The per unit rate is same for individual and other category of investors.  
Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to:  
**DSP Investment Managers Private Limited ("AMC")**  
CIN: U74140MH1996PTC099483  
Investment Manager for DSP Mutual Fund  
Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 021  
Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181  
Toll-free: 1800 208 4499 or 1800 200 4499  
Email ID: [service@dspim.com](mailto:service@dspim.com) Website: [www.dspim.com](http://www.dspim.com)

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC, review the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") payments.

Place: Mumbai  
Date: March 22, 2022

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

